

PRECISION WIRES INDIA LIMITED

REGD. OFFICE: SAIMAN HOUSE, J. A. RAUL STREET,
OFF SAYANI ROAD, PRABHADEVI, MUMBAI - 400 025, INDIA.
TEL: +91-22-24376281 FAX: +91-22-24370687

E-MAIL: mumbai@pwil.net WEB: www.precisionwires.com CIN: L31300MH1989PLC054356

WORKS: PLOT NO. 125/2, AMLI HANUMAN (66 KVA) ROAD,

SILVASSA - 396 230, U.T OF D.N.H., INDIA.

TEL: +91-260-2642614 FAX: +91-260-264235

Date: 26th July, 2022

BSE Limited (BSE)

Corporate Relationship Department, 1st Floor, New Trading Ring, Rotunda Building, P.J.Towers, Dalal Street, Fort, Mumbai-400 001

Company Code: 523539

The Manager,

Listing Department

National Stock Exchange of India Limited (NSE)

'Exchange Plaza', C-1, Block G,Bandra - Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051.

Symbol:PRECWIRE

Dear Sir/Madam,

Sub: Submission of publication of advertisement regarding 33rd Annual General Meeting in the newspapers.

Ref: Intimation under Regulation 47 & 46 and all other applicable regulations, if any, of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to the Regulation 47(1)(d) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, we are submitting herewith the newspapers clippings in relation to 33rd Annual General Meeting of the Company Scheduled to be held on Friday, 2nd September, 2022 regarding providing of facility for registering to email address to receive the Annual Report, Login ID and Password for e-voting.

The advertisement is published in Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) on 26th July, 2022.

Further, in compliance of Regulation 46(2)(q) of the Listing Regulations, the said advertisements have also been uploaded on the website of the Company at www.precisionwires.com.

Kindly acknowledge and oblige

Thanking you.

Sincerely,

For Precision Wires India Limited

Deepika Pandey Company Secretary

Encl: as Above

INDARO INDUSTRIES

Regd. Office : Flat No. 1. Ground Floor. Harsh Apartmer Plot No. 211, Sector - 28, Vashi, Navi Mumbai - 400 703. CIN: L17110MH1892PLC000089 website: www.standardindustries.co E-mail: standardgrievances@redifmail.com Tel: 91 22 27660004

NOTICE

(for the attention of Equity shareholders of the Company) Sub:-Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended, the **Dividend declared for the financial year 2014 - 15**, which emained unclaimed for a period of seven years will be credited to the IEPF or 29th October, 2022. The corresponding shares on which dividends were unclaimed fo seven consecutive years will also be transferred as per the procedure set out in the Rules.

In compliance with the Rules, Individual notice are being sent to all the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF as per the aforesaid Rules the full details of such shareholders is made available on the Company's Website

In this connection, please note the following:

1) In case you hold shares in physical form: Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF as per Rules and upon such issue, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and wil

2) In case you hold shares in electronic form: Your demat account will be debited for th hares liable for transfer to the IEPF.

In case the Company does not receive any communication from the concerne shareholders by 25th October, 2022, the Company will proceed to transfer the liable dividend and Equity shares in favour of IEPF authority without any further notice. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said rules. It may be noted that the concerned shareholders can claim the shares and dividend from IEPF authority by making an application in the prescribed Form IEPF -5 online and sending the physical copy of the requisite documents enumerated in the Form IEPF - 5, to the Nodal Officer of the Company.

In case of any clarification/assistance in this regard, the concerned shareholders may contact the Company's Registrar and Transfer Agents, M/s. KFin Technologies Ltd. Selenium Tower B, Plot Nos. 31-32, Financial District, Nanakramguda, Hyderabad Felangana - 500032. Tel: + 91-40-67162222 email ID: einward.ris@kfintech.com.

Place : Mumbai Date: 26/07/2022

For Standard Industries Limited

Tanaz B. Panthak Vice President (Legal) & Company Secretary FCS NO. 2894

STANROSE MAFATLAL

APPENDIX IV [See rule 8 (1)] POSSESSION NOTICE (for immovable property)

Whereas.

The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 o the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 06.03.2020 calling upon the Borrower(s) VICKY Y. VARMA ALIAS VICKY YOGESH VARMA, POOJA YOGESH VARMA AND SIYA VICKY VARMA to repay the amount mentioned in the Notice being Rs. 34,03,540.85 (Rupees Thirty Four Lakhs Three Thousand Five Hundred Forty And Paise Eighty Five Only) against HHLBOR00300396 as on 04.03.2020 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 21.07.2022.

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount o Rs. 34,03,540.85 (Rupees Thirty Four Lakhs Three Thousand Five Hundred Forty And Paise Eighty Five Only) as on 04.03.2020 and interest thereor

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

ALL THAT SELF-CONTAINED RESIDENTIAL PREMISES ADMEASURING 56.11 SQ.MTR. EQUIVALENT TO 604.00 SQ.FEET, CARPET AREA, BEARING FLAT NO. 402. ON FOURTH FLOOR IN THE BUILDING NO. 17. AVENUE "M". IN PROJECT RUSTOMJEE EVERSHINE GLOBAL CITY ALSO KNOWN AS RUSTOMJEE EVERSHINE GLOBAL CITY AVENUE "M" BLDG. NO. 11 TO 17 CO-OP. HOUSING SOCIETY LTD., SITUATED AT NARINGI BYPASS ROAD, VIRAR (WEST), PALGHAR PIN CODE 401303, TALUKA VASAI DISTRICT: PALGHAR, STANDING ON A PIECE OR PARCEL OF NON-AGRICULTURAL LAND OR GROUND BEARING SURVEY NO. 5, 5B, 5D, 5F AND 5G AT VILLAGE DONGARE (DONGAR PADA) ALSO KNOWN AS VILLAGE NARANGI, TALUKA VASAI FORMERLY DISTRICT THANE NOW DISTRICT PALGHAR, WITHIN THE LIMITS OF VASAI VIRAR CITY MUNICIPAL CORPORATION, MUMBAI- 401303, MAHARASHTRA.

Authorised Officer Date: 21.07.2022 Place: MUMBAI INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

Estimated Earnest Price of Date of



The Brihanmumbai Electric Supply & Transport Undertaking (OF THE BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA)



TENDERS ARE INVITED FOR THE EXECUTION OF THE FOLLOWING WORKS

Sr. No.	Tender No	Name of Work	Estimated Cost (Rs.)			Date of Tender opening
1	AGM(C)/C3/ 124/2022-23		291670.00	8000.00	300.00	17.08.2022
2	AGM(C)/C4/ 125/2022-23	Operation of water pumps at Officers' & Staff Quarters at Devidayal Road Mulund (West)	285881.00	8000.00	300.00	17.08.2022
3	AGM(C)/C3/ 126/2022-23	Carrying out civil works in the Staff toilet block on ground floor of Bus Engineering Building at Malwani Bus Depot.	280233.00	8000.00	300.00	17.08.2022
4	AGM(C)/C3/ 127/2022-23	Replacing existing deteriorated underground G.L water supply pipe line from overhead tank to washing Shed at Dindoshi Bus Depot.	279802.00	8000.00	300.00	17.08.2022
5	AGM(C)/C3/ 128/2022-23		279585.00	8000.00	300.00	17.08.2022
6	AGM(C)/C3/ 129/2022-23	Repairs to deteriorated RCC parapet wall of balconies of Building 'H' at Oshiwara Staff Quarters, Goregaon (West).	279395.00	8000.00	300.00	17.08.2022
7	AGM(C)/C3/ 130/2022-23		279369.00	8000.00	300.00	17.08.2022
8	AGM(C)/C3/ 131/2022-23	Replacing existing deteriorated M. S. covers & carrying out allied civil works of RCC duct in CNG shed at Magathane Bus Depot.	279222.00	8000.00	300.00	17.08.2022
9	AGM(C)/C3/ 132/2022-23		279187.00	8000.00	300.00	17.08.2022
10	AGM(C)/C3/ 133/2022-23	Replacing existing deteriorated M. S. covers & carrying out allied works of RCC duct in yard near CNG shed at Goregaon Bus Depot.	277282.00	8000.00	300.00	17.08.2022
11	AGM(C)/C3/ 134/2022-23	Providing and Installing Galvanized portable chowkey including allied civil works at R. P. Road, Mulund Station (West).	274157.00	8000.00	300.00	17.08.2022
12	AGM(C)/C3/ 135/2022-23	Providing and Installing Galvanized portable chowkey including allied civil works at Teen Hat Naka, Thane (West).	274157.00	8000.00	300.00	10.08.2022
13	AGM(C)/C3/ 136(R1)/ 2022-23	R1)/ Building A, E, F, G & K at Parel Staff Quarters.		300.00	10.08.2022	
14	AGM(C)/C3/ 137/2022-23		256706.00	8000.00	300.00	10.08.2022
15	AGM(C)/C4/ 138/2022-23	Operation of Water pumps at Magathane Bus Depot.	201828.00	8000.00	300.00	10.08.2022
16	AGM(C)/C4/ 139/2022-23		194574.00	5000.00	300.00	10.08.2022
17	AGM(C)/C4/ 140/2022-23	Internal painting of lavatory block and canteen premises in Majas and Marol Bus Depot.	182031.00	5000.00	300.00	10.08.2022
18	AGM(C)/C4/ 141/2022-23		164844.00	5000.00	300.00	10.08.2022
19	AGM(C)/C3/ 142/2022-23	Providing and installing Single seater portable Chowkey for Bamandaya Pada, Andheri (East).	159080.00	5000.00	300.00	10.08.2022
20	AGM(C)/C4/ 143/2022-23		124348.00	5000.00	300.00	10.08.2022
21	AGM(C)/C4/ 144/2022-23		105450.00	5000.00	300.00	10.08.2022
22	AGM(C)/C4/ 145/2022-23	Extermination and prevention of white ants by comprehensive anti termite treatment to the structures of Shivaji Nagar Bus Depot.	79816.00	2500.00	150.00	10.08.2022
23	AGM(C)/C4/ 146/2022-23	Cleaning & disinfecting all underground and overhead water storage tanks in the jurisdiction of Kussara Building Section in South Zone for the year 2022 to 2024 (6 operations).	42922.00	2000.00	150.00	10.08.2022
24	AGM(C)/E/ 147/2022-23	Electrification of proposed Office space and Store Room for Permanent Repair Section (N/E) chowkey of O & M (N/E) Department of Supply Branch at Anik Bus Depot.	269436.00	8000.00	300.00	10.08.2022

Copies of tender forms will be issued to only those Contractors / Firms (shall bring the said documents).

- 1 Preference will be given to those Contractors possessing valid registration certificate with Government or any Statutory Authority for the work of similar nature in appropriate class and category. (Applicable for all Sr. Nos.).
- 2 Who possess enrollment certificate issued by GSTAuthority.
- 3 Who have carried out works of similar nature and magnitude in the past. (applicable for all Sr. Nos.).
- 4 Who possess Electrical Contractor Licence (LEC) (applicable to Sr.No. 24).
- 5 For Sr. No. 16, 18, 21 & 22 tenders will be issued to only those contractors, who possess valid licence issued by Agricultural Department of Govt. of Maharashtra for carrying out the business for extermination & prevention of white ants & storing

On submission of the list of works carried out during last five years with supporting documents, copies of tender forms can be obtained from the office of the Asst. General Manager (Civil), B.E.S.& T. Undertaking, Electric House, 1st floor, Colaba, Mumbai - 400 001 between 10.30 A.M. to 12.30 P.M. and 1.30 P.M. to 3.00 P.M. from Monday to Friday on payment of the price (non-refundable) indicated against each item of work plus GS.T.@ 5%. Copies of tender forms will not be sent by post and only unconditional tenders will be considered.

Sealed Tenders will be received upto 3.00 P.M. on the closing date indicated above and will be opened immediately thereafter.

The Earnest Money in the form of Cash or Demand Draft (drawn in favour of 'The BEST Undertaking') should be deposited in Cash Department of the Undertaking before 12.30 P.M. on the closing date indicated above.

The Undertaking reserves the right to accept and reject the tender without assigning any reasons. The Undertaking also reserve the right to postpone the date of opening the date of tender.

*Note : This notice is also uploaded on <u>official web site of the BEST Undertaking viz. www.bestundertaking.com</u> PRO/AGM(C)/63/2022 **GENERAL MANAGER** KOKAN MERCANTILE CO-OP BANK LIMITED Multi State Bank Registered Office: 1st Floor, Harbour Crest, Mazgaon T.T, Mumbai 400010. | Phone 13723753, 23729969, 23729970, 23729971, 23734202, 23734311. Fax: 23748589 ::kmcbco@vsni.net|W:www.kokanbank.net

POSSESSION NOTICE

Whereas the Authorized Officer of the Kokan Mercantile Co-op Bank Ltd under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued a demand notice dated 08.04.2022 calling upon 1)Mrs.Dalvi Asiva Mohd Azim - Borrower, 2) Mr.Avaz Abdul Qadir Khot -Co-borrower, 3) Mrs. Hawabi Mohammed Dalvi- Consenting party, 4) Mrs.Sanober Ayyaz Khot –Surety, 5) Mr.Sarfaraz M.A.Mukadam – Surety, 6) Dr.Abubaker Hasan Khot -Surety, 7) Mr. Mohd Azim M. Dalvi -Surety to repay an amount of Rs. 23.25.325/- (Rupees Twenty Three Lacs Twenty Five Thousand Three Hundred Twenty Five only) towards loan account no. 7061/06 as on 31.03.2022 along with future interest @ 13.50% p.a. and other charges thereon within 60 days from the date of receipt of the said notice against you. The Borrower, Co-borrower, Consenting party and Sureties having failed to repay the amount notice is hereby given to the Borrower, Co-borrower, Consenting party, Sureties and Public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with Rule 8 & 9 of the said rule on this 20th day of July of the year 2022.

The Borrower, Co-borrower, Consenting party and Sureties in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Kokan Mer.Co-op Bank Ltd for Rs.24,15,816/- (Rupees Twenty Four Lacs Fifteen Thousand Eight Hundred Sixteen only) towards loan account no. 7061/6 as on 25.07.2022 along with future interest @ 13.50% p.a. and other charges there on.

Description of property

House No.1050 at 435, Farare, Post Wavghar, Dapoli, Tal.Dapoli, Dist Ratnagiri -415712, adm.area 1920 sq.ft. (built up), S.No.2/1 owned by Asiya Mohd Azim Dalvi and Hawabi

STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT 2002 read with rule 8 (6). The Borrower, Co-Borrower, Consenting party and Sureties are hereby notified to pay the sum as mentioned in the demand notice along with interest up to date and ancillary expenses from 30 days from today failing which the property will be put up for sale /sold and balance dues if any will be recovered with interest and cost.

PLACE: DAPOLI, DISTRICT RATNAGIRI

For/Kokan Mer.Co-op Bank Ltd DATE: 26.07.2022 s/d Authorised Officer

🔰 बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda

Pushnakuni Santacruz Fast Branch Mumbai 400068 Ph: 022-26127942 Email: saneas@bankofbaroda.com

POSSESSION NOTICE - APPENDIX - IV

reas, the undersigned being the Authorized Officer of Bank of Baroda Pushpakunj Branch Santacruz East, Mumbai under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2022 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 28.04.2022 calling upon the Borrowers: M/s Super Metals (Proprietor)

: Mr. Vinod Roshanlal Sanghavi and Guarantors : Mr. Roshanlal D Sanghvi and Mrs. Geribai R Sanghvi) to repay the amount mentioned in the said Notice aggregating to Rs.10,88,401.54 (Rupees Ten Lakhs Eighty Eight Thousand Four Hundred One and Fifty Four Paise Only) as on 28.04.2022 together with further interest thereon at the contractual rate (s) plus with incidental expenses, costs, charges, etc. till the date of payment within 60 days from the date of the said Notice.

And whereas the Borrowers and Guarantors having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrowers/Guarantors and the Public in general that the undersigned being the Authorized officer of Bank of Baroda has taken symbolic Possession of the Property as described herein below in exercise of powers conferred upon him under Sub Section (4) of Section 13 of the Act, read with rule 8 of the Security Interest (Enforcement) rules, 2002 or this 22nd day of July of the year 2022.

The Borrowers/Guarantors/Mortgagors in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property/ies will be subject to the charge of the **Bank of Baroda**, **Pushpakunj** Branch Santacruz East, Mumbai for an amount of Rs.10,88,401.54 (Rupees Ten Lakhs Eighty Eight Thousand Four Hundred One and Fifty Four Paise Only) as on 28.04.2022 and further interest thereon at the contractual rate plus costs, charges and expenses till date of payment.

The Borrowers attention is invited to provisions of Sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the Secured Assets. DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

In The Name Of Mr Roshanlal D Sanghvi & Mrs. Geribai Roshanlal Sanghvi. Flat no. 9, 1st Floor, B Wing, The Danesh Kunj Cooperative Housing Society Ltd Nehru Road, Santacruz East, Mumbai 400055.

Place: MUMBAI

Hukum Singh Meena Authorized Officer

PRECISION WIRES INDIA LIMITED CIN: L31300MH1989PLC054356, PAN: AAACP7555L

Regd.Office: Saiman House, J.A.Raul Street, Off Sayani Road Prabhadevi, Mumbai - 400 025.

TEL: +91-22-24376281, FAX: +91-22-24370687 E-MAIL: mumbai@pwil.net WEB: www.precisionwires.com

INFORMATION TO THE SHAREHOLDERS ON THE 33^{RD} (THIRTY THIRD) ANNUAL GENERAL MEETING THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM), REMOTE E-VOTING

Pursuant Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India, the 33rd AGM of the Members of the Company is scheduled to be held at 01.00 p.m. (IST) on Friday, September 2, 2022 through VC

/ OAVM facility provided by the National Securities Depository Limited ('NSDL') to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. The e-copy of 33rd Annual Report of the Company for the Financial Year 2021-22 along with the Notice of the AGM, Financial Statements and other Statutory

Reports will be available on the website of the Company at

www.precisionwires.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. The Notice of the AGM along with the Annual Report 2021-22 will be sent electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Registrar & Transfer Agents ('Registrar') / Depository Participants ('DPs'). As per the SEBI Circulars, no physical copies of the Notice of AGM and Annual Report will be sent to any Member. Members who have not yet registered their email addresses are requested to follow the process mentioned below before 5:00 p.m. (IST) on Thursday, 28th July, 2022, for registering their email addresses to receive the Notice of the AGM and Annual Report electronically and to receive login ID and password for e-voting:

- 1 Visit the Link: https://web.linkintime.co.in/EmailReg/Email Register.html Select the Name of the Company from the dropdown list: Precision Wires India Limited
- 3 Enter the Folio No. / DP ID, Client ID, Shareholder Name, PAN details, Mobile No. and E-mail address. Members holding shares in physical form are additionally required to enter one of their share certificate numbers and upload a self-attested copy of the PAN card and address proof viz. Aadhaar
- Card, Passport or front and backside of their share certificate The system will send OTP on the Mobile No. and E-mail address
- 5 Enter OTP received on Mobile No. and E-mail address 6 The system will then confirm the E-mail address for the limited purpose of service of Notice of AGM along with Annual Report 2021-22 and e-voting credentials

The Company is pleased to provide remote e-voting facility ('remote e-voting') or NSDL to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of voting through the provided of the proremote e-voting system during the Meeting. Detailed procedure for remote e-voting before / during the AGM will be provided in the Notice. Members who have not updated their bank account details for receiving the

dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means may follow the below instructions. Physical Members are requested to send the following documents to Link

intime India Private Limited, Registrar, latest by Friday, August 28 2022:

- a) a signed request letter mentioning your name, folio number complete address and following details relating to bank account
- in which the dividend is to be received:
- i) Name & Branch of Bank and Bank Account type ii) Bank Account Number & Type allotted by your bank after
- implementation of Core Banking Solutions iii) 11 digit IFSC Code
- b) original cancelled cheque bearing the name of the Member or first
- holder, in case shares are held jointly; c) self-attested photocopy of the PAN Card; and

d) self-attested photocopy of any document (such as Aadhaar Card Driving License, Election Identity Card, Passport) in support of

the address of the Member as registered with the Company Members holding shares in demat form are requested to update their Holding | Electronic Bank Mandate with their respective DPs. Pursuant to the Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of the

Members and the Company is required to deduct tax at source ('TDS') from dividend paid to the Members at rates prescribed in the Income Tax Act, 1961 (the 'IT Act'). In general, to enable compliance with TDS requirements, Members are requested to complete and / or update their Residential Status, PAN, Category as per the IT Act with their DPs or in case shares are held in physical form with the Company / Registrar by submitting the written request duly signed by the first named shareholder along with self-attested copies of the above documents on or before Friday, August 28, 2022.

The detailed Process/Forms of the same are available on the website of the RTA at $\underline{https://web.linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html}.$

For Precision Wires India Limited

Deepika Pandey Place: Mumbai

Company Secretary Date: 25th July, 2022

DAIKAFFIL
CHEMICALS INDIA LIMITED

Regd Office: E-4, Midc Tarapur, Dist. Palghar, Maharashtra-401506 CIN NO: L24114MH1992PLC067309 Website: www.daikaffil.com E-mail: info@daikaffil.com Phone: (91-22) 61016699

NOTICE

Notice is hereby given that:

- . The 30th Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held on Friday, August 19, 2022 at 10:30 a.m. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") facility to transact the business as set out in the Notice of the Meeting dated July 18, 2022.
- In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA" has vide its General Circular No. 2/2022 dated May 5, 2022 read with Circular No. 2/ dated May 5, 2020 read with Circular No. 14 dated April 8, 2020 and Circular No. 1 dated April 13, 2020 and read with General Circular No. 02/2021 dated 13.01.2021 (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 read with SEBI circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 permitted the holding of Annual General Meeting through VC or OAVM without the physical presence of Members at a common venue.
- In compliance with these Circulars and the relevant provisions of the Companies Act 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Notice of the AGM and Annual Report for F.Y. 2021-22 have been sent only through electronic mode and to only those members whose e-mail IDs are registered with the Registrar and Share Transfer Agent/Depository Participant

Registration of email ID and Bank Account details: In case the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar & Share Transfer Agent "RTA"/Depositories, log in details for e-voting are

- being sent on the registered email address. In case the shareholder has not registered his/her/their email address with the Company/its RTA/Depositories and or not updated the Bank Account mandate for
- receipt of dividend, the following instructions to be followed: Kindly log in to the website of our RTA, Link Intime India Private Ltd., www.linkintime.co.ir under Investor Services > Email/Bank detail Registration - fill in the details, uploar the required documents and submit.
- In the case of Shares held in Demat mode: The shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the email address and bank accoun details in the demat account as per the process followed and advised by the DP.
- The sending of the Notice of the AGM and Annual Report through electronic mode has been completed on July 25, 2022. Members holding shares either in physical form or demat form, as on the cut-off date
- (August 12, 2022), may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of the AGM through electronic voting system of Central Depository Services Limited (CDSL). Additionally, the Company is providing the facility of voting through e voting system during the Annual General Meeting ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/e-voting is provided in the Notice of the Annual General Meeting.
- All the Members are informed that: . The business as set forth in the Notice of the AGM is to be transacted through voting by electronic means;
- The remote e-voting shall commence on August 16, 2022 (10:00 a.m.);
- The remote e-voting shall end on August 18, 2022 (05:00 p.m.); . The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM
- is August 12, 2022; E-voting shall not be allowed beyond 05:00 p.m. IST on August 18, 2022; Members may note that: 1. Remote e-voting module shall be disabled by CDSL beyon 05:00 pm IST on August 18, 2022 and once the vote on resolution is cast by a Membe the member will not be allowed to change it subsequently; 2. The Members who will be
- attending the AGM through VC/OAVM and who have not cast their vote through remot e-voting shall be able to exercise their voting rights through a-voting system at the AGM provided by Linkintime India Private Limited; 3. Members who have cast their vote through remote e-voting may also attend the Meeting but shall not be entitled to vote again; 4. Only those members who's names are recorded in the register of members or in register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the AGM through VC; . Any person who acquires shares of the Company and becomes member after the
- sending of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. August 12, 2022 may obtain login ID and password by sending requests at helpdesk.evoting@cdslindia.com. However, if a person already registered with CDS then they may use their existing user ID and password for casting vote:
- The Notice of the AGM is available on the Company's website i.e. www.daikaffil.com as well as on the CDSL website www.evotingindia.com and on stock exchange website i. www.bseindia.com;
- In case of queries / grievances relating to e-voting, members may refer to the frequently asked questions (FAQs) for members and e-voting user manual at the help section of CDSL at the link provided below: https://www.evotingindia.com/Help.jsp or call the toll free number 1800225533 or contact
- Mr. Rakesh Dalvi, Manager, CDSL, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai - 400013 at the designate email address helpdesk.evoting@cdslindia.comor on telephone 022-23023333 Members may further note that the instructions for joining the Annual General Meeting are provided in the Notice of the Annual General Meeting. Members attending the
- meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Shar

Transfer Books of the Company will remain closed from August 13, 2022 to August 19 2022 (both days Inclusive) for the purpose of Annual General Meeting.

DAIKAFFIL CHEMICALS INDIA LIMITED ADITYA PATEL



विज्ञा.क्र./रा.स्वा.मि./मा. संसा./सेल-1/2022/4924

राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन, मध्यप्रदेश

(लोक स्वास्थ्य एवं परिवार कल्याण विभाग, मध्यप्रदेश शासन) एन.एच.एम. भवन लिंक रोड नंबर 3, पत्रकार कॉलोनी, भोपाल (462003)

Managing Director

- विज्ञापन -

भोपाल, दिनांक 21/07/2022 राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन, म.प्र. के अन्तर्गत पर संविदा जिला क्वालिटी मॉनिटर (क्वालिटी एश्योरेंस) के रिक्त पदों पर नियुक्ति के लिए आवेदन पत्र आमंत्रित करता हैं यह अनुबंध 31 मार्च 2023 तक के लिये होगा,

जिसे आगामी वर्षो की वार्षिक कार्ययोजना में स्वीकृत अनुसार नवीनीकृत किया जा सकेगा:-रिक्त पद मासिक मानदेय Graduate in Dental/Graduate in AYUSH/Graduate in any 21-40 वर्ष अधिकतम आयु सीमा में 40,000 subject with Masters in Hospital Management/Hospital संविदा जिला क्वालिटी (अनुसूचित जनजाति, अनुसूचित जाति, अन्य पिछडा रुपये प्रतिमाह 37 Administration/Health Care Management/ Public Health मॉनिटर (क्वालिटी वर्ग निशक्त जन/महिलाओं/(अनारक्षित/आरक्षित) Management (MHA-Full time or requivalent). Training and अधिकतम आयु सीमा में 5 वर्ष की छूट) एश्योरेंस) experience of implementing a recognized quality system like (01/01/2022 की स्थिति में). NABH/ISO 9001:2008/Six Sigma/Lean/Kaizen would be preferred. Previous work experience in the field of health quality

would be an added advantage. आवेदन सेम्स लिमिटेड के वेब पोर्टल <u>www.sams.co.in</u> के माध्यम से किया जा सकता है, आवेदन के लिए लिंक **दिनांक 28/07/2022** से उपलब्ध की जायेगी। ऑनलाईन जमा करने की **अंतिम तिथि 30/08/2022** है । ऑफ लाईन आवेदन किसी भी स्थिति में मान्य/स्विकार नही किये जावेगें । 2. पद हेत् आरक्षण निम्नानुसार होगा :-

ı		3														
l	पद का नाम	संविदा रिक्त पदों की संख्या		रक्षित '%)	आर्थिक रुप से कमजोर वर्ग (10%)		अनुसूचित जनजाती (20%)		अनुसूचित जाती (16%)		अन्य पिछडावर्ग (27%)		रिक्तयों में मध्यप्रदेश की मूल निवासी दिव्यांगजन अभ्यार्थियो हेतु आरक्षित पदों की संख्या (6%)			
			ओपन	महिला	ओपन	महिला	ओपन	महिला	ओपन	महिला	ओपन	महिला	व्ही.एच.	एच. एच	ओ. एच.	एम डी.
	संविदा जिला क्वालिटी मॉनिटर (क्वालिटी एश्योरेंस)	37	7	4	2	1	5	2	4	2	7	3	-	1	1	-

- 🍨 दिव्यांगजन का आरक्षण क्षैतिजिक (Horizonatal) के आधार पर 06 प्रतिशत का प्रस्ताव तैयार किया गया है। निःशक्तजनों के लिए कुल रिक्तियों में से 06 प्रतिशत पद दिव्यांगजन के लिए आरक्षित है, जिस श्रेणी का नि:शक्कजन इन पदो के लिए चयनित होगा उसे उसी श्रेणी हेतु मान्य किया जावेगा। यह पद प्रत्येक श्रेणी की बिना वर्ग/ओपन नियुक्तियों में सम्मिलित है।
 - . निर्धारित प्रारुप में नही किये गए अथवा अपूर्ण आवेदन स्वयमेंव निरस्त माने जायेंगे। . अंतिम तिथि के पश्चात प्राप्त होने वाले आवेदन पर विचार नही किया जायेगा।
- . मिशन संचालक, राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन, म.प्र. किसी भी आवेदन को बिना कारण बताये स्वीकृत निरस्त करने अथवा प्रक्रिया को निरस्त करने का अधिकार होगा।

मिशन संचालक राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन मध्यप्रदेश

G-14578/22

INFORMATION AND BOOK CLOSURE

सुचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २०१(२) (बी) ला अनुसरून कंपनी ही २७ एप्रिल र २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत नामनिर्देशन आणि परिश्रमिक समितीची शिफारस आणि ०२ में, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत मंजूर ठरावाद्वारे कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मंजूरी आणि २२ जुलै, २०२२ रोजी झालेल्या कंपनीच्या २९ व्या विशेष सर्वसाधारण सभेत सभासदांच्या मंजुरीनुसार २५ एप्रिल, २०२२ पासून १८ एप्रिल, २०२२ पर्यंतच्या कालावधीकरीता कंपनीचे पूर्णवेळ संचालक म्हणून श्री. तकाशी यामासाकी (डीआयएन: ०९२३८९७५) यांच्य नियुक्तीसाठी त्यांच्या मंजुरीकरिता कंपनी अधिनिम, २०१३ च्या कलम १९६, परिशिष्ट V आणि काही असल्यास इत प्रयोज्य तरतुर्दीच्या अंतर्गत केंद्र सरकारकडे वेगळा अर्ज करण्यासाठी प्रस्तावित आहे.

ओरिक्स ऑटो इन्फ्रास्टक्चर सर्व्हिसेस लिमिटेडकरित

ठिकाण: मुंबई

वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेड

स्रीआयएर्ने: एल ३५१०० एम एच १९८२ पीएलसी २६४०४२] **नॉदणीकृत कार्यालय**: ४०१, ४ था मजला, २३/ २५, धून बिल्डिंग, जन्मभूमी मार्ग, हॉर्निमन सर्कल, फोर्ट,

महाराष्ट्र, मुंबई – ४०० ००१, भारत कॉर्पोरेट कार्यालय : सी – २६/ २, पूजा फार्म समोर, सयाजीपुरा, अज्वा रोड, वडोदरा ३९००१९, गुजरात, भारत. दूरध्वनी क्रमांक : ९१ ९७२७७५५०८३

इ मेल आयडी : compliance@wardwizard.in वेबसाईट : www. wardwizard .com

विशेष सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे कळविण्यात येते की कंपनीची विशेष सर्वसाधारण सभा (इओजीएम) गुरुवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १. नाहार जाजनकार का ने कराना विश्व के विश्व करिया है। बाजता (भारतिय प्रमाणवेळेनुसार) विहेडीओ कॉन्किस्सिंग (व्हींसी) / अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएग) यांच्या माध्यमातून, कंपनी कायदा २०१३ मधील आवश्यक आणि लागू असलेल्या तरतुदी, आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम यांच्या अनुसार तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन

सामान्य परिपत्रक क्रमांक १४ / २०२० दिनांकीत ८ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक १७ / २०२०, दिनांकीत १३ एप्रिल २०२०, सामान्य परिपन्नक क्रमांक ३९ / २०२०, दिनांकीत ३१ डिसेंबर २०२०, १०/ २०२१ दिनांकीत २३ जून २०२१ आणि २०/ २०२१ दिनांकीत ८ डिसेंबर २०२१ आणि ३/ २०२२ दिनांकीत ५ मे २०२२ जी कॉपोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत त्यांच्या अनुसार (ज्यांचा एकत्रित उङ्केख यापुढे परिपत्रके असा करण्यात येणार आहे) तसेच सेबी यांच्याकडून जारी करण्यात आलेली परिपत्रके (सर्वांचा एकत्रित उद्धेख यापुढे परिपत्रके असा करण्यात येणार आहे) त्यांच्या अन्यये विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे. इओजीएमला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातू-उपस्थित असणाऱ्या सभासदांची संख्या कायद्याच्या कलम १०३ अनुसार गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात येणा

वरील प्रमाणे नमद केलेली परिपत्रके यांच्या अनुसार विशेष सर्वसाधारण सभेची सचना आणि इ मतदान प्रक्रियेचा तपशील केवव अशा सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविण्यात आला आहे, ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी / डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. आणि अशा सर्व समभाग धारकांना निर्गमित करण्यात आली आहे ज्यांची नावे सभासद नोंद पुस्तिका आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) / सेंट्रल डिपॉझिटरीज सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांच्याकडून १५ जुलै २०२२ चे कामकाज बंद होताना प्राप्त झालेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदणीकृ

सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की विशेष सर्वसाधारण सभेची सुचना कंपनीचे संकेतस्थळ www. wardwizard .com येथे तसेच स्टॉक एक्सचेंज संकेतस्थळ म्हणजेच बीएसई लिमिटेड संकेतस्थळे अनुक्रमे www.bseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसंडीएल) यांचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कंपनी कायदा २०१३ कलम १०८ मधील तातुर्दीना अनुसरून तसेच कंपनीज (मॅनेजमेंट अँड एंडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ मधील तातुर्दीना अनुसरून विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या प्रस्तावांवर कामकाज घेण्यासाठी सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने (दूरस्थ) मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कंपनी आपल्या सभासदांना एनएसडीएल यांच्य माध्यमातून इ मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्याच प्रमाणे विशेष सर्वसाधारण सभेत देखील इ मतदान सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जे सभासद विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित असतील आणि ज्यांनी विशेष सर्वसाधारण नभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला नाही आणि इवोजीएम मध्ये होणारे इ मतदान यांची माहिती संचनेत देण्यात आली आहे.

न्या सभासदांची नावे सभासद नोंद पुस्तिकेत तसेच डिपॉझिटरीज यांनी तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत मतदानासाट निर्धारित करण्यात आलेली कट ऑफ तारीख ११ ऑगस्ट २०२२ रोजी उपलब्ध असतील सभासद दुरस्थ इ मतदान आणि इओजीएम मध्ये होणारे इ मतदान यांच्यासाठी पात्र असतील. अशी कोणतीही व्यक्ती जी विशेष सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याच प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि मतदानासाठी निर्धारित करण्यात आलेली कट ऑफ तारीख ११ ऑगस्ट २०२२ पूर्वी कंपनीचे समभा घेऊन कंपनीची सभासद झालेली असेल तर ती व्यक्ती evoting@nsdl.co.in यांच्याकडे किंवा आरटीए पूर्वा शेअरजिस्ट्री इंडिय प्रायव्हेट लिमिटेड, रजिस्टार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट्स यांच्याकडे support@purvashare.com येथे विनंती पाठवून लॉग इ

दूरस्थ इ मतदान कालावधीला १५ ऑगस्ट २०२२ रोजी (सोमवार) सकाळी ९. ०० वाजता (भारतीय प्रमाण वेळे नुसार) प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया १७ ऑगस्ट २०२२ (बुधवार) संध्याकाळी ५.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) संपुष्टात येईल. सदरील तारीख आणि वेळ उलटून गेल्यानंतर सभासदांना दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता येणार नाही आणि दूरस्थ इ मतदान प्रारूप एनएसडीएल योंच्याकडून मतदानासाठी बेंद करण्यात येईल. इओजीएम करिता दूरस्थ इ मतदान प्रक्रियेसाठी छाननी अधिकारी म्हणून श्रीमती अपर्णा संतोषकुमार त्रिपाठी (प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या सभासदांनी विशेष सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दुरस्थ इ मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक बजावलेला आहे असे सभासद इओजीएमला उपस्थित राह् शकतात मात्र त्यांना इओजीएममध्ये इ मतदान पद्धतीने पुन्हा मतदान करता येणार नाही.

ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्या सभासदांनी आपले इ मेल तपशील नोंदणीकत केलेले नाही त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले इ मेल तपशील संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत करू घ्यावेत आणि त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले इ मेल तपशील कंपनीचे रजिस्टार आणि शेअर टान्स्फर एजंटस मेसस पूर्वा शेअरजिस्ट्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात अद्ययावत करून घ्यावेत, त्यांसाठी लिंक : https:// /www.purvashare.com / email - and phone - updation ई-मेल तपशील आणि दरध्वनी क्रमांक अद्ययावत करण्यासाठं गहावी आणि विशेष सर्वसाधारण सभेची सूचना आणि किंवा इओजीएम मध्ये व्हीसी / ओएव्हीएम पद्धतीने सहभाग घेण्यासाठ तसेच इ मतदान प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी लॉग इन डिटेल्स प्राप्त करावेत.

इ मतदान पद्भतिने मतदान करण्याच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास त्यांचे निस्तन एनएमडीएल किंवा कंपनीच रजिस्ट्रार मेसर्स पूर्वी शेअरजिस्ट्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून करण्यात येईल आणि त्यासाठी इ मेल oting@nsdl.co.in किंवा support@purvashare.com यांच्याशी संपर्क साधावा.

वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेड यांच्या करित

स्वाक्षरी / स्थळ : वडोदरा

सभासद क्रमांक : एसीएस ३७९१२

आमदार अभिजित वंजारी यांची अधिकाऱ्यांना शिवीगाळ

वार्ताहर/नागपुर

काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी हे निधी वाटपाच्या मुद्यावरून नागपूर महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला शिवीगाळ करत असल्याची ध्वनिफित (ऑडिओ क्लिप) समाजमाध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आली. मात्र, वंजारी यांनी या ध्वनिफितीमधील आवाज आपला नसल्याचे म्हटले आहे.

वंजारी हे निधी खर्च करण्याबद्दल एका अधिकाऱ्याला शिवीगाळ करत असल्याची कार्यकर्त्यांकडन समाजमाध्यमांमध्ये प्रसारित करण्यात येत आहे. तर, भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी

यासंदर्भात महापालिका आयुक्तांकडे वंजारी यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याची

या ध्वनिफितीमध्ये वंजारी हे चव्हाण नावाच्या कार्यकारी अभियंत्यांचे नाव घेऊन शिवीगाळ करत आहेत. निधीला कोणीही हात लावू शकत नसल्याचे सांगुन, असे करण्याची कोणाची हिंमत नाही, असेही संबंधित अधिकाऱ्याला म्हणत आहेत.

याप्रकरणी वंजारी यांच्याशी संपर्क साधला असता हा आवाज आपला नसल्याचे त्यांनी सांगितले. तर ज्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आली आहे, त्यांच्याकडूनही यासंबंधी कुठलीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

चांगले काम केले नाही, तर डोके फोडीन यशोमती टाकूरांचा व्हिडीओ व्हायरल

वार्ताहर/अमरावती

'तुमच्याकडून एक रुपयाही घेत नाही, तुम्ही चांगल्या दर्जाचे काम केले नाही, तर डोके फोडीन, लक्षात ठेवा', अशा शब्दात माजी मंत्री आणि तिवसाच्या काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दम दिला आहे. या घटनेची चित्रफित सध्या प्रसारित झाली आहे. तिवसा तालुक्यातील एका रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना यशोमती ठाकर यांनी

हा इशारा दिला आहे.

रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आटोपल्यावर यशोमती ठाकूर या सर्वांसमक्ष संबंधित रस्त्याचे काम कुणाकडे आहे, अशी विचारणा केली. तेव्हा एक अधिकारी कनिष्ठ अभियंता म्हणून आपली ओळख सांगतो आणि हे काम आपल्याकडे आहे, असे सांगतो. त्याचवेळी अधिकाऱ्यांना उद्देशून यशोमती ठाकूर या रस्त्याच्या दर्जाच्या बाबतीत तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे सांगतात. 'मी एक रुपयाही घेत नाही, तुमच्याकडून 'क्वालिटी'चे काम झाले नाही. तर डोके फोडीन लक्षात ठेवा', असा इशारा त्या देतात.

तिवसा मतदार संघात सिमेंट रस्त्याचे बांधकाम, इमारतींची दुरूस्ती अशा अनेक विकासकामांचे भूमिपुजन यशोमती ठाकुर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी एका कार्यक्रमात हा प्रसंग घडल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क

नि. २९

..... प्रमाणपत्र धारक

.....प्रमाणपत्र कर्जदार

(मूळ अर्जदार)

(मूळ प्रतिवादी)

ब्राइट ब्रदर्स लिमिटेड

सीआयएन : एल२५२०९एम एच १९४६ पीएलसी ००५०५६ **नोंदणीकृत कार्यालय :** कार्यालय क्रमांक ९१, ९ वा मजला, जॉली मेकर चेंबर्स क्रमांक २, २२५, निरमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१ दूरध्वनी क्रमांक : ८८२८२०४६३५

इ मेल : invcom@brightbrothers.co.in, संकेतस्थळ : www.brightbrothers.co.in

सूचना कंपनीच्या इक्विटी समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरण यांच्याकडे हस्तांतरण

कंपनी कायदा २०१३ चे कलम[े] १२४ मधील तरतुर्दीच्या अनुसार तसेच त्यासह वाचा गुंतवणूकदाः शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखांकन, अंकेक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम २०१६ नियम आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेले बदल) यांच्या अनुसार असे सूचित करण्यात येते की . फंपनीचे असे इक्रिटी समभाग ज्यांच्यावरील लाभांश २०१४- १५ साली जाहीर करण्यात आला मात्र तो सलग सात वर्षे अदा करण्यात आलेला नाही किंवा त्या लाभांशावर दावा करण्यात आलेला नाही. असे समभाग कंपनीकडून आयईपीएफ प्राधिकरण यांच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित करणे आवश्यव

ज्या समभागधारकांचे समभाग आयर्डपीएफ पाधिकरण यांच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित होण्यास पार आहेत अशा समभागधारकांना कंपनीकडन व्यक्तिगत सचना त्यांच्या नोंदणीकत पत्त्यावर निर्गमित करण्यात आली आहे आणि त्यांना) दावारहित लाभांशावर दावा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या समभागधारकांचे समभाग यर्डपीएफ प्राधिकरण यांच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित होण्यार पात्र आहेत अशा समभागधारकांचा तपशील कंपनीकडून आपले संकेतस्थळ www.brightbroth ers.co.in येथे अपलोड करण्यात आला आहे. समभागधारकांना विनंती करण्यात येते की, दावारहित लाभांश आणि समभाग जे आयर्डपीएफ प्राधिकरण। यांच्याकडे हस्तांतरित होण्यास पात्र आहेत अश समभागांचा तपशील जाणन घेण्यासाठी त्यांनी सदरील संकेतस्थळ पाहावे.

समभागधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी २०१४- १५ या. वित्तीय वर्षासाठी तसेच तेथावन पढील कालावधीसाठी जाहीर झालेल्या लाभांशावर ते आयर्डपीएफ यांच्याकडे हस्तांतरित होण्यापर्व ु दावा करावा. ज्या समभागधारकांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष उपलब्ध आहेत आणि ज्य समभागधारकांचे समभाग आयईपीएफ यांच्याकडे हस्तांतरित होण्यासाठी पात्र आहेत त्यांनी कृपया नोंट घ्यावी की समभाग आयईपीएफ यांच्याकडे हस्तांतरित झाल्यानंतर, समभाग प्रमाणपत्रे जी समभागधारकांच्या नावे नोंदणीकृत आहेत ती आपोआप रद्द होतील आणि ती नॉन निगोशिएबल असतील. समभाग डिमॅट स्वरूपात असतील, तर जे समभाग हस्तांतरित होण्यासाठी पात्र आहेत तितकी रक्कम समभागधारकाच्या खात्यातून डेबिट करण्यात येईल

जर समभागधारकांनी दावारहित लाभांशावर २३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत दावा न केल्यास नियमांच्या पूर्वतेसाठी कंपनी, कोणतीही पूर्वसचना न देता समभाग आयर्दपीएफ यांच्याकड़ हस्तांतरित करील आणि हस्तांतरित झालेल्या समभागांच्या संदर्भात कंपनीकडे कोणतार्ह दावा करता येणार नाही.

समभागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की समभागांचे तसेच त्यांच्यावरील भविष्यकालीन लाभांसह असल्यास आयईपीएफ प्राधिकरण यांच्याकडे हस्तांतरण झाल्यानंतर त्यावर आयईपीएफ प्राधिकरण यांच्याकडे आयईपीएफ प्राधिकरण यांच्या नावे स्वतंत्र अर्ज करून अर्ज आयईपीएफ – ५जो नियमानुसार विहित करण्यात आला आहे, त्यानुसार अर्ज करावा लागेल आणि त्यावर दावा करता येईल आणि सदरील अर्ज आयईपीएफ संकेतस्थळ : www.iepf.gov.in येथे उपलब्ध आहे.

वरील संदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या शंका किंवा प्रश्न असल्यास समभागधारक मेसर्स लिंक इन टाइम् इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट्स, सी १०१, २४७ पार्क, एल बी एस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३, इ मेल : rnt.helpdesk@linkintime.co.in येथे संपर्क

दिनांक : २६ जुलै २०२२

ब्राईट ब्रदर्स लिमिटेड यांच्या करित सोनाली पेडणेक

कंपनी सेकेटरी आणि कम्प्लायन्स अधिकार



DAIKAFFIL CHEMICALS INDIA LIMITED

नोंदणीकृत कार्यालय : ए -४, एमआयडीसी तारापूर, जिल्हा - पालघर, महाराष्ट्र - ४०१ ५०६ सीआयएन क्रमांक : एल २४११४एमएच १९९२पीएलसी ०६७३०९ वेबसाईट: www.daikaffil.com ईमेल: info@daikaffil.com फोन: (९१-२२) ६१०१६६९९

सूचना यादारे सचित करण्यात येते की.

दिनांक: २५-०७-२०२२

कंपनीच्या सभासदांची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बैठकीची सूचना दिनांकीत १८ जुलै, २०२३ मध्ये नमद केलेल्या विषयांवर चर्चा करण्यासाठी शक्रवार, दिनांक १९ ऑगस्ट, २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळे नुसार सकाळी १०. ३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ("व्हीसी")/अंदर ऑडिओ विझुअल मीन्स ''ओएव्हिएम'')च्या माध्यमातन घेण्यात येणार आहे.

सध्या सुरु असलेल्या कोव्हीड -१९ महामारीचे संकट लक्षात घेता, निगम व्यवहार मंत्रालय (''एम सीए'') द्वारे जारी सर्वेद्यामान्य परिपत्रक क्र. २/२०२२ दिनांकित ५ मे, २०२२ सहवाचता परिपत्रक क्रमांक २० दिनांकीत ५ मे, २०२० सहवाचिता परिपत्रक क्रमांक १४ दिनांकीत ८ एप्रिल, २०२० आणि परिपत्रक क्रमांक १७ दिनांकीत १३ एप्रिल, २०२० आणि सहवाचता सर्वसामान्य परिपत्रक क्र. ०२/२०२१ दिनांकित १३.०१.२०२१ (वापुढे या सर्व परिपत्रकांचा एकत्रित उक्षेख ''एमसीए परिपत्रके'' असा करण्यात येईल) आणि सेबी परिपत्रक क्र. नारपत्रकार्या दुवार्या उड्डार्ख प्लाना रास्त्रक्त जन्मा करवाना प्रदेश) जान सचा पारप्तक क्र. संबी/एचजी/सीएफडी/सीएफडीरसीआवजार/पी/२०२२/६२ दिनांकित १३ में, २०२२ सहवाचता संबी परिपत्रक क्र. सेबी/एचजी/सीएफडी/सीएमडी१/सीआवआर/पी/२०२०/७९ दिनांकीत १२ में, २०२० अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी किंवा ओएव्हीएमद्वारे सामायिक स्थळी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय घेण्यास अनमती दिली आहे

सदर परिपत्रके आणि कंपनी कायदा २०१३ मधील संबंधित तरतुदी तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ अनुसार ज्या सभासदांचे इ मेल पत्ते रजिस्टार आणि शेअर हस्तांतर एजंद /डिपॉझिटरी पार्टीसिपंटसकडे नोंदणीकृत आहेत, केवळ अशा सर्व सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना . आणि वित्तीय वर्ष २०२१–२२ साठीचा वार्षिक अहवाल केवळ डलेक्टॉनिक माध्यमातन पाठविला आहे. ईमेल आयडी आणि बँक खाते तपशिलाची नोंदणी:

जर एखाद्या समभागधारकाचा इ मेल आयडी कंपनी/तिच्या रजिस्टार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट आरटीए/डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकत असेल इ-मतदानाकरिता लॉग इन तपशील नोंदणीकत इ मेल पत्त्यावर पाठविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

्या प्रावाद्या सम्भागध्यकाने त्यांचा /तिचा / त्यांचा द मेल आयदी कंपनी /रजिस्टार आणि शेअर टास्फर एउं आरटीए/डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत केलेला नसेल आणि किंवा लाभांशाची रक्कम प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेले बँक खाते तपशील सादर केलेला नसेल. तर अशा सभासदांनी खालील सचनांचा अवलंब करणे आवश्यक आहे. कृपया आमचे आरटीए, लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे संकेतस्थळ Investor Services

-Email/Bank detail Registration - fill in the details अंतर्गत www.linkintime.co.in लॉग इन करून आणि आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करावा आणि सादर करावीत जर समभाग डिमॅट स्वरूपात असतील तर : अशा समभागधारकांनी कपया डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (''डीपी'

यांच्याशी संपर्क साधावा आणि डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांनी सल्ला दिल्याप्रमाणे प्रक्रियेचा अवलंब करून डिमॅट खात्यात इ मेल पत्ता तसेच बँक खाते तपशील नोंदणीकृत करून घ्यावा.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविण्यार्च प्रक्रिया २५ जुलै, २०२२ रोजी पूर्ण करण्यात आली आहे.

निर्धारित करण्यात आलेली कट ऑफ डेट (१२ ऑगस्ट २०२२) रोजी एखाद्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष अथवा डिमॅट स्वरूपात असतील तर, असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) यांनी उपलब्ध करून दिलेल्या दूरस्थ इ मतदान सेवेचा अवलंब करून इलेक्ट्रॉनिक पद्भतीने मतदान करू शकतात. त्यासोबतच वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान मतदान करण्यासाठी कंपनी दरस्थ इ मतदान (''ई-व्होटींग'') सेवा उपलब्ध करून देत आहे. दरस्थ इ मतदान / इ मतदान यांच्या प्रक्रियेचा संपूर्ण तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आला आहे.

सर्व सदस्यांना माहिती देण्यात येते की. ए. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान घेण्यात येणार

सी. दूरस्थ इ मतदान प्रक्रिया १८ ऑगस्ट २०२२ रोजी (संध्याकाळी ५. ०० वाजता) संपुष्टात येईल.

बी. दूरस्थ इ मतदान प्रक्रियेला १६ ऑगस्ट २०२२ रोजी (सकाळी १०. ०० वाजता) प्रारंभ करण्यात येईल

दूरस्थ इ मतदान प्रक्रियेद्वारे किंवा वार्षिक सर्वसाधारण समेत इ मतदान प्रक्रियेने मतदान करण्यासाठी पात्रत निर्धारित करण्यासाठी कट ऑफ डेट १२ ऑगस्ट २०२२ अशी आहे. १८ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५. ०० वाजल्यानंतर इ मतदान करू दिलं

जाणार नाही. एफ. सभासदांनी नोंद घ्यावी की : १. १८ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५. वाजता दूरस्थ ई-मतदान प्रक्रिया सीडीएसएल यांच्याकडून खंडित करण्यात येईल आणि एखाद्या उरावावः एखाद्या सभासदाने मतदान केले असेल तर त्याला त्यात वारवार बदल करता येणार नाही.; २. जे सभासव वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएमद्वारे उपस्थित असतील आणि ज्यांनी दूरस्थ इ मतदा-प्रक्रियेचा अवलंब करून मतदान केलेले नाही अशाच सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी उपलब्ध करून दिलेल्या ई-मतदान सुविधेचा अवलंब करून . मतदानाचा हक्क बजावता येईल; ३. ज्या सभासदांनी दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक बजावला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान पुन्हा मतदान करता येणार नाही; ४. केवळ असे सभासद, ज्यांची नावे सभासद नोंट पुस्तिकेत किंवा डिपॉझिटरीज यांनी तयार केलेल्या लाभाशें मालकाच्या नोंद पुस्तिकेत कट ऑफ डेट रोजे नोंदणीकृत आहेत त्याच सभासदांना दूरस्थ ई–मतदान प्रक्रियेचा अवलंब करून किंवा वार्षिक सर्वसाधारण

सभे दरम्यान इ मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावता येईल. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित केल्यानंतर एखाद्या व्यक्तीने कंपनीचे समभाग घेतले असतीत आणि ती व्यक्ती कंपनीची सभासद झाली असेल आणि कट ऑफ डेट म्हणजेच १२ ऑगस्ट २०२२ रोजं त्या व्यक्तीकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती helpdesk.evotingcdslindia.com येथे विनंती करून लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. मात्र एखादी व्यक्ती यापूर्वीच सीडीएसएल यांच्याकडे नोंदणीकृत असेल तर ती व्यक्ती मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सध्याचा इ मेल आयडी आणि पासवर्ड वापरू

एच. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.daikaffil.com येथे त्याच प्रमाणे सीडीएसएर यांचे संकेतस्थळ www.evotingindia.com येथे त्याचप्रमाणे स्टॉक एक्स्चेंज यांचे संकेतस्थळ

आय. ई-मतदान प्रक्रिये संदर्भात कोणत्याही शंका असतील तर कंपनीचे सभासद सीडीएसएल यांनी उपलब्ध करून दिलेल्या https://www.evotingindia.com/Help.jsp या लिंकवर हेल्प सेक्शन येथे असलेल्या सभासदांकरिता फ्रिकेन्टली आस्बड केश्चन्स (एफएक्यू) आणि इ वोटिंग युजर मॅन्युअल पाह् शकतात किंवा टोल फ्री क्रमांक १८००२२५५३३ येथे संपर्क साधू शकतात किंवा श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, सीडीएसएल, ए विंग, २५ वा मजला, मेरैथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व) मुंबई ४०० ०१३ यांच्याशी इ मेल पत्ता helpdesk.evotingcdslindia.com येथे संपर्क

साधू शकतात किंवा त्यांच्याशी ०२२ - २३० २३३३३ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. सभासदांनी पुढे नोंद घ्यावी की, वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याच्या प्रक्रियेचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आला आहे. कंपनी कायदा २०१३ कलम १०३ मधील तरतुदीनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएम उपस्थित असलेल्या सभासदांची संख्या गणपूर्ती निर्धारित

कंपनी कायदा २०१३ कलम ९१ मधील तरतुदीनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका १३ ऑगस्ट २०२२ ते १९ ऑगस्ट २०२२ (दोन्ही दिवसांसह) या -कालावधीत बंद ठेवण्यात येतील

स्थळ : मुंबई

दिनांक : २५ जुलै २०२२

दैकाफील केमिकल्स इंडिया लिमिटेड करित

आदित्य पटेल व्यवस्थापकीय संचालव

प्रिसिजन वायर्स इंडिया लिमिटेड

सीआयएन: एल३१३००एमएच१९८९पीएलसी५४३५६, पॅन: एएएसीपी७५५५एल नोंद. कार्यालय: साईमन हाऊस. जे.ए. राऊल स्टीट. ऑफ सयानी रोड. प्रभादेवी. मंबई: ४०००२५, दूर. : +९१-२२-२४३७६२८१ फॅक्स : ९१-२२-२४३७०६८७ ई-मेल: mumbai@pwil.net वेब: www.precis

शेअरहोल्डर्सना ३३ व्या (तेहतीसावी) वार्षिक सर्वसाधारण सभेची (मॅव्हिडिओ-व्हिडीओ व्हिडीओ) (अन्य व्हिडिओ) माध्यमातन , दरस्थ ई-मतदान माहिती आणि बक क्लोजर ची

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेल्या परिपत्रकांनुसार, कंपनीच्या सदस्यांची ३३ वी एजीएम शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२ रोजी दुपारी ०१.०० वाजता (आयएसटी) नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (मएनएसडीएलफ) द्वारे प्रदान केलेल्या व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएम बोलावण्याच्या सुचनेमध्ये नमृद केल्यानुसार खबमाय व्यवहार करण्यामाठी आयोजित केली आहे

कंपनीच्या २०२१-२२ च्या आर्थिक वर्षासाठीच्या ३३ व्या वार्षिक अहवालाची ई-प्रत आणि एजीएमची सूचना, आर्थिक विवरणे आणि इतर वैधानिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर <u>www.precisionwires.com</u> वर आणि एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाइटवर उपलब्ध असतील.

ार्षिक अहवाल २०२१-२२ मह जाईल ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी / रजिस्टार आणि ट्रान्सफर एजंट ('रजिस्टार') / डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपीस्) कडे नोंदणीकृत आहेत. सेबीच्या परिपत्रकांनुसार, एजीएम आणि वार्षिक अहवालाच्या कोणत्याही भौतिक प्रती कोणत्याही सदस्याला पाठवल्या जाणार नाहीत. ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी गुरुवार, २८ जुलै २०२२ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्वी (आयएसटी) खाली नमट केलेल्या प्रक्रियेचे अनसरण करावे. एजीएमची सचना आणि वार्षिक अहवाल इलेक्टॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी आणि ई-व्होटिंग करिता लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकत करण्यासाठी:

लिंकला भेट द्या : https://web.linkintime.co.in/EmailReg/Email:Register.html

ड्रॉपडाउन सूचीमधून कंपनीचे नाव निवडा : प्रेसिजन वायर्स इंडिया लिमिटेड. फोलिओ क. /डीपी आयडी, क्लायंट आयडी, शेअरहोल्डरचे नाव, पॅन तपशील, मोबाईल क. आणि ई-मेल पत्ता प्रविष्ट करा. प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या शेअर सर्टिफिकेट क्रमांकांपैकी एक प्रविष्ट करणे आणि पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत अपलोड करणे आणि पत्ता पुरावा उदा. आधार कार्ड, पासपोर्ट किंवा त्यांच्या शेअर सर्टिफिकेटच्या समोर आणि मागील बाजूस..

सिस्टम मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवेल आणि ई-मेल पत्त्यावर. मोबाईल क्रमांकावर ओटीपी टाका आणि ई-मेल पत्ता.

वार्षिक अहवाल २०२१-२२ आणि ई-व्होटिंग क्रेडेन्शियलसह एजीएमच्या नोटिसच्या मर्यादित उद्देशासाठी प्रणाली ई-मेल पत्त्याची पुष्टी करेल.

कंपनीला एजीएमच्या सूचनेमध्ये मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते कास्ट करण्यासाठी तिच्या सर्व सदस्यांना एनएसडीएल ची रिमोट ई-व्होटिंग सुविधा (मरिमोट ई-व्होटिंगफ) प्रदान करण्यात आनंद होत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी मीटिंग दरम्यान रिमोट ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा देखील प्रदान करेल. एजीएमच्या आधी/दरम्यान रिमोट ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया नोटीसमध्ये प्रदान केली जाईल.

ज्या सभासदांनी इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस किंवा इतर कोणत्याही माध्यमातून थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये लाभांश प्राप्त करण्यासाठी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत त्यांनी

सदस्यांनी पुढील कागदपत्रे लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, फिजिकल होल्डिंग रजिस्टारला, शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२२ पर्यंत पाठवण्याची विनंती केली अ) तुमचे नाव, फोलिओ क्रमांक, पूर्ण पत्ता आणि ज्या बँक खात्यात लाभांश मिळणार आहे संबंधित तपशीलांचा उल्लेख असलेले स्वाक्षरी

> केलेले विनंती पत्र: १) बँकेचे नाव आणि शाखा आणि बँक खाते प्रकार

२) कोअर बँकिंग सोल्यूशन्सच्या अंमलबजावणीनंतर तमच्या बँकेने वाटप केलेला बँक खाते क्रमांक आणि प्रकार ३) ११ अंकी आयएफएससी कोड.

बी) मूळ रद्द केलेला चेक बेअरिंग समभाग संयुक्तपणे ठेवल्यास सदस्याचे किंवा प्रथम धारकाचे नाव: सी) पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित छायाप्रत: आणि

डी) कंपनीकडे नोंदणीकत सदस्याच्या पत्त्याच्या समर्थनार्थ कोणत्याही दस्तऐवजाची (जसे की आधार कार्ड, झयव्हिंग लायसन्स, निवडणुक

डीमॅट फॉर्ममध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या संबंधित डीमॅट होल्डिंग डीपीएससह इलेक्टॉनिक बँक आदेश अपडेट करण्याची विनंती केली जात

ओळखपत्र, पासपोर्ट) स्वयं-प्रमाणित छायाप्रत

वित्त कायदा, २०२० नुसार, लाभांशाचे उत्पन्न सभासदांच्या हातात करपात्र आहे आणि कंपनीने आयकर कायदा, १९६९ (आयटी कायदा) मध्ये निर्धारित दराने सभासदांना दिलेल्या लाभांशातून स्रोतावरील कर (टडीएस) कापून घेणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे, टीडीएल आवश्यकतांचे ालन करण्यास सक्षम करण्यासाठी, सदस्यांना विनंती केली जाते की त्यांनी त्यांचे निवासी दर्जा, पॅन आणि श्रेणी आयटी कायद्यानुसार त्यांच्या डीपीसह पूर्ण करा आणि/किंवा अद्ययावत करा किंवा शेअर्स भौतिक स्वरूपात कंपनी / रजिस्ट्रार यांच्याकडे असतील तर शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी वरील दस्तऐवजांच्या स्वयं-साक्षांकित प्रतींसह प्रथम नावाच्या शेअरहोल्डरने रीतसर स्वाक्षरी केलेली लेखी विनंती सादर करणे.

तपशीलवार प्रक्रिया/फॉर्म आरटीएची वेबसाइट <u>https://web.linkintime.co.in/formsreg/</u> <u>submissio-of-form.15h.html.</u> वर उपलब्ध आहेत प्रिसिजन वायर्स इंडिया लिमिटेड

तारीख : २३ जुलै, २०२२

ठिकाण : मुंबई

सही/-दीपिका पांडे, कंपनी सचिव

विक्री उद्घोषणा वसुली अधिकारी-। यांचे कार्यालय

कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥, मुंबई २ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅण्ड रोड, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४००००५ आर. पी. क्र. २१/२०१३ दिनांक: १४/०७/२०२२

रिकव्हरी ऑफ डेब्टस् ॲण्ड बँकरप्टसी ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या द्सऱ्या परिशिष्टाच्या नियम ३८, ५२(२) अन्वये विक्रीची उद्घोषणा

बँक ऑफ इंडिया

विरुध्द मे. कायनात एक्स्पोर्टस आणि अन्य

१. कायनात एक्स्पोर्टस्

नोंदणी. कार्यालय : ३५, गिल्डर लेन,

शेराचीवाडी, मुंबई सेंट्रल, मुंबई ४०० ००८

आणि दकानाचा पत्ता: दकान क्र. ए/५, . मिडो पार्क सीएचएस लि. एस.व्ही. रोड लगत, जोगेश्वरी (पश्चिम),

२.श्री. सय्यद सफदर हसेन राहणार: १५/१६, पालाजी बिल्डिंग,

मुंबई ४०० ०१२

मुंबई ४०० ००३

बेंझी पाला. ३२५.३रा मजला, भंडारी क्रॉस लेन, अकबर ट्रॅव्हल जवळ,

३.श्री. पंकज भूपतलाल भयानी राहणार: ८, जोशी कुंज,

एम. व्ही. रोड, अंधेरी (पूर्व),

मुंबई ४०० १०१ ४.अखिलेश हर्शल पांडे राहणार: डी-०१, गॉल रेसिडेन्सी, ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पूर्व),

मुंबई ४०० १०१ ५. ६. संबंधित सोसायटी/एमआयडीसी/तलाठी/ बीएमएसी प्राधिकरण.

याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी यांनी वसुली प्रमाणपत्र/ह्कूमाप्रमाणे प्रमाणपत्र कर्जदारांकडून व्याज आणि खर्चासह रु. १,००,४४,४६२.५० (रुपये एक **कोटी चट्वेचाळीस हजार चारशे बासष्ट आणि पैसे पंन्नास मात्र) च्या वसुलीसाठी मूळ अर्ज क्र. ३५ सन २०११ मध्ये वसुली प्रमाणपत्र काढले.**

आणि ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत विकण्याचे आदेश दिले. आणि ज्याअर्थी प्रक कडून ३० ऑगस्ट, २०२२ रोजीस रु. २,१३,७६,२९३.५० (रुपये दोन कोटी तेरा लाख शहात्तर हजार दोनशे त्र्याण्णव आणि पैसे

पंन्नास मात्र) ही रक्कम त्यावरील व्याज आणि खर्चासह रक्कम थकीत आहे. १. याद्वारे सूचना देण्यात येते की, जर पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत <mark>३०.०८.२०२२ रोजी द्. ०२.०० ते द्. ०४.००</mark> दरम्यान (आवश्यक असल्यास बंद होण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केल्यास आपोआप विस्तार खंडासह) ई-लिलावाने विकली जाईल आणि बोली मे. सी-१ इंडिया प्रा. लि., यांची वेबसाईट https:www.bankeauctions.com मार्फत ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली'' मार्फत करण्यात येईल. संपर्क व्यक्ती- श्री. हरिष गोवडा- ९५९४५९७५५५. पुढील तपशिलांसाठी संपर्क : श्री. इंदुशेखर पटेल, मुख्य व्यवस्थापक, इलेक्ट्रीक हाऊस शाख, बँक ऑफ इंडिया, मोबा

२. खालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे उपरिनामित प्रतिवादींच्या मिळकतीची विक्री आणि सदर मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावे, जो पर्यंत ते सुनिश्चित

केले आहेत, ते प्रत्येक संचासमोर परिशिष्टात विनिर्दिष्ट केले आहेत. ३. परिशिष्टांत विनिर्दिष्ट केलेल्या संचांमधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर, मिळकतीच्या एखाद्या हिश्श्याच्या विक्रीतून रोकड झालेल्या रकमेतून देणे भागले तर, उर्वरित बाबतीत विक्री ताबडतोब थांबवली जाईल. जर, विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थकबाकी, व्याज, खर्च (विक्रीच्या खर्चासह) कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जमा केली किवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील रक्कम, व्याज व खर्च निम्नस्वाक्षरीकाराकडे प्रदान केल्याचे पुरा सादर केले तर ती विक्री देखील थांबविण्यात येईल.

४. विक्रीशी संबंधित कोणतीही कृती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे विकावयाच्या मिळकतीसाठी बोली, संपादन किंवा कोणतेही हितसंबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खालील शर्तींच्या अधीन होईल.

जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु ह्या उद्घोषणेमधील कोणत्याही तुटी, गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसतील.

अनु.	मिळकतीचे वर्णन	निरीक्षणाची	राखीव किंमत	इअर रक्कम	बोली वाढवणे
क्र.		तारीख	(₹.)	(₹.)	
१	फ्लॅट क्र. ५०४, ५ वा मजला, रिध्दि सिध्दि अपार्टमेंट, सीटीएस	२४.०८.२०२२	₹0,00,000/-	३,००,०००/-	रु. ५०,०००/-
	क्र. ११२३ आणि ११२५, शाहबाग, सेक्टर १९, सीबीडी बेलापूर	स. ११.०० ते			
I	ਜਰੀ ਸੰਕਰੰ	मारां ४००			

सर्वोच्च बोलीदारांना तेव्हाच कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वस्वी निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबून असेल की, जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपुरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची/स्वीकारायची.

६. तमाम जनतेकडून याद्वारे सदर ई–लिलावात बोली मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन प्रस्तावासह **इअर रक्कम** ही मुंबई येथील प्रमाणपत्र धारक बँकेच्या **खाते** क्र. ००**१६९०२०००००३३, बँक ऑफ इंडिया, इलेक्ट्रीक हाऊस शाख, मुंबई, आयएफएससी कोड क्र. BKID0000016 मध्ये आरटीजीएस/एनईएफटीने** जमा करावी. टॅन/पॅन कार्ड आणि पत्त्याच्या पराव्याची स्वसाक्षांकीत प्रत ऑनलाईन प्रस्तावासह अपलोड करावी. एकापेक्षा एकापेक्षा जास्त मिळकतीसाठीचे प्रस्ताव

इअर आणि अन्य माहिती/तपशिलांसह ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे २६.०८.२०२२ रोजी सं. ४.३० पर्यंत. मिळकतींचे **प्रत्यक्ष निरीक्षण** फ्लॅट क्र. ५०४, ५ वा मजला, रिष्दि सिष्दि अपार्टमेंट, सीटीएस क्र. ११२३ आणि ११२५, शाहबाग, सेक्टर १९, सीबीडी बेलापूर नवी मुंबई किंवा तत्सम प्रत्यक्ष ठिकाणी २४.०८.**२०२२ रोजी स. ११.०० ते सं. ४.३०** मध्ये करता येईल. **इअर रक्कम रु. ३,००,०००/** –

पॅन कार्ड, पत्ता पुरावा व ओळख पुरावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत व जर ते स्वत:च्या वतीने किंवा त्यांच्या मुख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, नंतरच्या बाबतीत त्यांनी, त्यांची प्राधिकृती जमा केली पाहिजे, कस्र केली तर बोली फेटाळली जाईल. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या संचालक मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व/मुखत्यारपणाची पुष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर सेवा पुरवठादार किंवा प्र.धा. बँकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकारे सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याची हार्ड कॉपी २६ ऑगस्ट, २०२२ रोजी साय. ४.३० पर्यंत वसुली अधिकारी-।, डीआरटी-।, मुंबईकडे सादर करावी.

यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून **त्यांच्या अंतिम बोली रकमेची २५% रक्कम** पुढील कामकाजाच्या दिवशी म्हणजेच **सं. ४.३० पर्यंत वरील** परि.-६ प्रमाणे सदर खात्यात भरावी लागेल.

खरेदीदारांनी अंतिम बोली रकमेची ७५% **उर्वरित रक्कम** मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून **१५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी,** जर १५ वा दिवस **रविवार किंवा** अ**न्य सुट्टीचा दिवस** असेल तर १५ व्या दिवसानंतर पहिल्या कार्यालयीन कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ४ मध्ये दिलेल्या पद्धतीने प्रदान करावी. वरील व्यतिरिक्त, खरेदीदारांना रजिस्ट्रार, डीआरटी-॥, मुंबईच्या नावातील डीडीमार्फत रु. १,०००/– च्या रकमेपेक्षा जास्त **१% दराने व रु. १,०००/– पर्यंत २% दराने प्रबंधक, डीआरटी-। यांच्याकडे पाऊंडेज फी** देखील जमा करावी लागेल.

विहित मुदतीत प्रदानात कसूर केल्यास, विक्री खर्च बाजूला केल्यावर जमा रक्कम निम्नस्वाक्षरीकारांना वाटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसूरदार खरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिश्श्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची नव्याने उद्घोषणा जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराने अंतिम बोली किंमत आणि त्यानंतर विकली जाईल ती किंमत यामध्ये फरक असल्यास तो भरुन देणे बंधनकारक आहे.

- [1	मळकत	त जस आहं जथ आहं तत्त्वान आणि जे आहं जस आहं तत्त्वान विकली जीईल.							
	संच	जेथे मिळकत कसूरवार व्यक्तीच्या मालकीची असेल तेथे	मिळकत किंवा तिच्या	मिळकतीवर करण्यात आलेले					
	豖.	सह–मालकांच्या व सह–मालक म्हणून अन्य कोणत्याही	कोणत्याही हिश्श्यावर	बांधील आहे अशा अन्य	कोणतेही दावे आणि त्यांच्या				
Т		व्यक्तीच्या नावांसह विकावयाच्या मिळकतीचे वर्णन	निर्धारित महसूल	कोणत्याही भारांचे तपशील	स्वरुप व मूल्याबाबत अन्य				
					कोणतेही ज्ञात तपशील				
		१	2	3	γ				
	٦.	फ्लॅट क्र. ५०४, ५ वा मजला, रिध्दि सिध्दि अपार्टमेंट,							
		सीटीएस क्र. ११२३ आणि ११२५, शाहबाग, सेक्टर १९, सीबीडी बेलापूर नवी मुंबई							

माझ्या हस्ते आणि शिक्क्याने सदर १४ जुलै, २०२२ रोजी दिले.

